

wird das श्राकाशभाषित nicht hinter der Bühne gesprochen, sondern der auf der Bühne befindliche Schauspieler thut nur so, als wenn er Etwas hörte und das Gehörte wiederholte.

श्राकाशग (श्रा० + १. जि० १) adj. f. श्रा im Luftraum sich bewegend, — sich befindend R. 2, 33, 8. गङ्गा॒ 1, 38, 7. 44, 5. — २) m. Vogel MBn. ५, 7287.

श्राकाशगङ्गा (श्रा० + ग०) f. die Gaṅgā des Luftraumes R. ७, 23, ४, १४. Brn. P. ४०, २७, २२.

श्राकाशपरिवक (श्रा० + प०) m. der Wanderer am Himmel, Beiw. der Sonne KATHĀS. 123, 171.

श्राकाशपेलि m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123, b, 19.

श्राकाशमुद्दिन् (von श्रा० + मुद्दि०) m. pl. N. einer Čīvā'itischen Secte, die das Gesicht stets zum Himmel gewandt hält, WILSON, Sel. Works, 1, 32, 234. fg.

श्राकाशमुट्टिहननाय् (von श्रा० + मु० - हनना०), °यते so widersinnig sein wie das Schlagen der Luft mit den Fäusten SARVADARÇANAS. 113, 9; vgl. श्राकाश मुट्टिभिर्घतः MBn. ३, 1334.

श्राकाशव्योगिनी (श्रा० + यो०) f. N. pr. einer Göttin WILSON, Sel. Works 2, 21.

श्राकाशवादार्थ m. Titel einer Schrift HALL 43.

श्राकाशेश २) M. 4, 184.

श्राकाशेषान्येत (श्राकाश + ३०) m. Titel einer Schrift HALL 135.

श्राकिंचन्य Spr. 3676. fg. MBn. 12, 11901. श्राकिंचन्यायतन (so ist st. श्राकिं० zu lesen) der Ort, wo es gar Nichts giebt, BURN. in Lot. de la b. 1. 813. — Vgl. किंचन्य.

श्राकुल १) b) युद्ध KATHĀS. 108, 44. श्राकुलकूरा (कुयुस्त्रिनी) wild und roh Spr. 4333. — ३) n. Verwirrung: साकुल verirrt KATHĀS. 78, 94. 106, 149.

श्राकुलक adj. = श्राकुल १, b): उत्पञ्चल HALĀJ. 4, 46. in Unordnung gerathen, verworren WEBER, ĀJOT. 3.

श्राकुलता १) das Beispiel gehört zu २). — २) Spr. 632.

श्राकुलत व २) Cīc. 9, 42.

श्राकुलय्, केशानाकुलय् (मरुत्) Spr. 738. पिपासाकुलितं मनः 3831. — Z. 6 lies भयादकुलितेन्द्रियः.

श्राकुलागमतत्वं (श्राकुल - श्रा० + तत्व) n. Titel einer Schrift HALL 119. श्राकुलीभाव m. das Verwirrwerden Sāh. D. 263, 22.

श्राकूल DhūRTAS. in LA. 83, 2 (साकूल० = सा श्रा०). साकूल adj. (f. श्रा०) bedeutam: सो ईपि साकूलया दृष्टिवाकरोत्स्वागतं मम KATHĀS. 59, 91. साकूलम् bedeutam, nachdrucksvoll: श्रादाय च व्यथात्। पर्यं शिरसि साकूलम् ५1, 74. ७३, १५. sprechen MĀLATIM. 62, ४. aufmerksam: श्राकार्य ८०, ३. साकूलं मुखमैतत् KATHĀS. 116, ८५. ६६, १२१.

श्राकूलि, प्राणेण चाकूलिमैति योगी den Gedanken Brñg. P. २, २, २९. nach dem Schol. die Thätigkeit der Sinnesorgane. — Personifizirt AV. ६, १३, २. Gattin Pṛthuṣheṇa's und Mutter Nakta's Brñg. P. ५, १३, ५. — N. eines Kalpa Verz. d. Oxf. H. ३२, a, ३.

श्राकूपार (von श्रकूपार) n. N. verschiedener Sāman Ind. St. 3, 204, a. PANĀKAV. Br. ९, २, १३. १५, ३, २९.

श्राकूति २) Verz. d. Oxf. H. 312, a, No. 745, Z. 17. schöne Gestalt VARĀH. Brn. S. 70, 23. Spr. 2293.

श्रातिम् vgl. weiter unten u. श्रातिमत्.

श्राकृतिपेण (श्रा० + पेण) m. Bez. einer Klasse von Constellationen, die zu den Constellationen ohne Mond gezählt werden, VARĀH. Brn. 12 passim; vgl. u. श्राप्तम्.

श्राकृती f. = श्राकृति २) MBn. १५, 698 aus metrischen Rücksichten.

श्राकृष्ट m. pl. Bez. einer Art von R̄shi MBn. 12, 6144. श्रकृष्ट (die richtige Lesart; vgl. u. माय १) am Ende) ed. Bomb.

श्राकृष्टि f. das Herbeziehen KAP. 3, ६२. das Herbeziehen eines Abwesenden (durch Zauberei) und der dazu verwandte Spruch Verz. d. Oxf. H. 97, b, 35. 98, a, 1. 4.

श्राकेकार (२. श्रा + कौ०) adj. ein wenig schielend: चन्द्रस् KIR. 8, 53. KATHĀS. 73, 245.

श्राकेनिप Z. 3 lies ३, १५ st. ३, 14.

श्राकेप (von १. कुप० mit श्रा०) m. Zorn KATHĀS. 105, 19.

श्राकीशल Unerfahrenheit, Unbeholfenheit Spr. 1823.

श्राक्रन्द Wehklage: श्राक्रन्दः प्रलपितं प्रवासा Sāh. D. 472. 471. Außerdem noch folgende belegbare Bedeutungen: १) der natürliche Freund eines im Kriege begriffenen Fürsten; zieht ein Fürst in's Feld, so heisst sein unmittelbarer Nachbar, der ihm in den Rücken fällt, पार्श्वश्राकृन्दः; der unmittelbar an den पार्श्वश्राकृन्दः gränzende Fürst ist der श्राक्रन्दः des ersten Fürsten. KĀM. NīTIS. 8, १७. ४३. ४६. M. ७, २०७. VARĀH. Brn. S. 16, ७. 104, ६. übertragen auf die Stellung der Planeten beim Planetenkampfe १७, ६. ligg. — २) Freund, Beschützer überh.: श्राक्रन्दः adj. (f. श्रा०) keinen Freund —, keinen Beschützer habend: दृष्टमेवमनाक्रन्दे (der Schol. fasst das Wort als loc. und erklärt es durch अत्रातरि काले) भेदे काम-महाकृत्वा । सा वै पीनायतश्रापा मामापुष्टिः (als Beschützer, als Guten) वरानेऽ॥ MBn. 1, 6568. इति लोकमनाक्रन्दं मैतृशोकपरिष्ठुतम् ३, १३८५. Der Schol. zu MBn. 1, 6568. ३, १३८५ citirt MED. mit der richtigen Lesart त्रातरि st. धातरि. — Vgl. डुराक्रन्द, निरा०.

श्राक्रन्दनीय adj. zu Hilfe zu rufen KATHĀS. 121, ११.

श्राक्रम s. कथाक्रम.

श्राक्रमण २) das Angreifen: श्रन्माक्रमणं पौर्यम् KATHĀS. 101, ५१.

श्राक्रम्य, श्राक्रम्य unerreichbar, unzugänglich: तत्र मृत्योरनाक्रम्ये नीवा वां स्थापयाम्यहम् KATHĀS. 72, 337.

श्राकृपै lies Handel, Kram TS. 3, ४, १, १. f. श्री dass. VS. 30, ५.

श्राक्रेश १) s. u. डुराक्रेश. — २) Spr. 3679.

श्राक्रेशत्र adj. schimpfend, schelten, schmähend Spr. 3861.

श्राक्रेशिन् adj. dass. Spr. 4380.

श्राक्रेष्टरू० MBn. 13, 2196.

श्रात् adj. von २. श्रत् २०): वत्तन Schol. zu SŪRJAS. 4, 24. fg.

श्रातार n. N. eines Sāman Ind. St. 3, 204, a. PANĀKAV. Br. २१, ३, ४.

श्रातारणा von तारय् mit श्रा०.

श्रातारात् (श्रातार् + श्रत्), श्रातारात् वैधान्यम् N. eines Sāman Ind. St. 3, 204, b.

श्रातील n. N. eines Sāman Ind. St. 3, 204, b.

श्रातेप २) Sāh. D. 313. 700. in der Dramatik: गर्भवीजासमुद्रादत्तेपः प्रिकीर्तितः DAÇAR. १, ३४. गर्भवीजोत्पादनादत्तेपः PRATĀPAR. ४०, a, ३. श्रातेपापमा Sāh. D. 276, १५. — ४) मुद्रातेप das Abnehmen —, Entfernen des